

भक्तयेदिष्टिवैव स्यात्पशुबन्धो वा 12, 8, 3, 11. पौर्णमासेनेष्टिपशुसोमा उपदिष्टाः आ॒. चा. 2, 1. दर्शपूर्णमासधर्मा इष्टिपशुषु सामर्थ्यात् कॄति. चा. 4, 3, 2, 15, 29. 15, 1, 3. 24, 6, 7. इष्टिं कुर्वति प्राचनोप. 1, 12. इष्टियज्ञुक चत. ब्र. 14, 4, 3, 3. इष्टिहात्र इंद्र. स्त. 1, 73. इष्टिकारिका वर्त. द. ब. ह. नो 243. फ़. आयुज्ञामेष्टि, पुत्रकामेष्टि आ॒. चा. 2, 10. पवित्रेष्टि 12. वर्षकामेष्टि 13. 14. 18. 3. 1. 13. 41. 9, 8. 10, 6. — रक्तासि न इष्टिविघ्नमुत्पादयति चाक. 28, 13. इष्टी: पार्वायणात्तीयाः केवला निर्वपेत्सदा म. 4, 10. प्राजापत्यां निष्पेष्टिम् 6, 38. वैश्वानरीम् 11, 27. जाग्र. 1, 126. नवसस्येष्टि म. 4, 26, 27. फ़. त्वेष्टि 6, 10. गोप्यतीष्टि आ॒. क. 2, 7, 8. ह. 818. पुत्रीयामिष्टिम् राघ. 10, 4. पुत्रीयेष्टा कथा॒. 13, 58.

इष्टिका f. = इष्टका MBn. 14,2633. Suçr. 2,140,18. Mrkkh. 47,10. श-  
पमेष्टिक Kauç. 85.

इष्टिकापथिक n. = इष्टिकापथ RÂGAN. im ÇKDR.  
यस्ति॑न् (von 2. इष्ट) adj. der da geopfert hat P. 5.2.88. इष्टि॑ पूजे Sch. —

**इष्टपच्** (2. इ० + प०) m. *ein Asura* ÇABDAR. im ÇABDA.  
**इष्टमुष्** (2. इ० + म०) m. *dass.* TRIK. 1, 1, 7.

**इष्टकृत** (2. इष्ट + कृ) n. = इष्टकृत MBh. 3, 15408.  
**इष्ट** (von इष्, इच्छा) f. *Wunsch, Verlangen* UNĀDIK. im ÇKDa.

**इद्युपन** (2. इ० + म०) n. *Folge von Darbringungen, länger dauernd  
Opferfeier: इद्युपनानि संवत्सरिकाणि* आ॒. चा. 2, 14.

**Frühling** m. 1) *Frühling*. Vgl. **Frühjahr**. — 2) *der Liebesgott* **U** n. 1, 143. —

**ଶ୍ରୀପିଣ୍ଠ** (von I. ଶ୍ରୀ) adj. *treibend, eilig, stürmisch, Bez. der Wind*

Nia. 4, 16. त वाशामत्त इव्याणा श्वरार्था विक्र प्रिपस्य मारुतस्य धाम्  
RV. 1, 87, 6. शधा पितरमिष्माणौ रुद्रं वैचत् शिवोः 5, 52, 16. 87, 5.

३६, ११.  
रुप्य m. *Frühling* H. 156 (nach dem Sch. auch n.). — Vgl. रुप्तम्.

**ଶୈଖ** m. *Lehrer* U n. 1, 152. — Vgl. **ଶୈଖ**.  
**ରାଷ୍ଟ୍ରୀ** (ରୋ + ସ୍ତ୍ରୀ) n. *Pfeilspitze* AV. 11.10.16. Davon adj. **ରାଷ୍ଟ୍ରୀଯ** *gan-*

**गक्कादि** zu P. 4, 2, 138.

ଦେଖନାକୁ (ଦିନ + ଅନ୍ତର) n. dass., davon adj. ଏହିକାବିଧିଗଣ୍ଡା ଗନ୍ଧାର ଯୁଦ୍ଧ

इष्टिग्रं (इषु + वाग्) m. *Pfeilabwehrer*, d. h. *Knappe, Schildträger*  
इष्टिग्रं वा श्रीधर्युष्मानस्येष्टिग्रः खलु वै पर्वा इत्तुः तीपते (die Hdschr.:

षट्गी und पूर्वाष्टः) der Adhv. ist der Schildträger des Opfernden, d.  
Schildträger pflegt eher umzukommen als der Schütze TS. 3.1.2.1.

इष्टसन (इषु + १. श्वसन) n. *Bogen Ragh.* 11, 37.

**ईषत्र** (६° + शा०) n. dass.: **ईषत्र अष्टा नमूना** R. 2, 1, 14. ६, 24, 28.  
**ईषायुङ्** (३° + शा०) n. *Pfeil und Waffen* AV. 5, 31, 7.

ईष्वास (इ° + २. श्रावं von श्रस् *werfen*) m. 1) *Pfeilschütz* H. an. 3, 7  
MED. s. 16 (m. f. n.). AV. 15, 5, 1. fgg. मन्त्रैष्वास BHAG. 1, 4. R. 1, 1, 12.

36, 48. परमेष्ठास BHAG. 1, 17. परमेष्ठासतो गतः MBh. 3, 17170. — 2) 1  
gen AK. 2, 8, 2, 51. H. 775 (nach dem Sch. auch n.) H. a. n. MED. R. 6,

51. m. n. v. l. im gaṇa ग्रथर्चादि zu P. 2, 4, 34. Vgl. 2. ग्रास.  
यम् interi कोप्ते संतापे इव विभवनायाम CARDAR. im CKDR.

इहूं (von 2. इ) adv. 1) *hier, hierher* (Gegens. मत्र, मुत्र, पत्र) P. 5

11. Vor. 7, 110. रुद्र गच्छताम् RV. 1,22,1. 135,5. 10,15,3. स्तनाम्

धात्वे के: 164, 49. ममेदिक् (oder zu 2.) श्रुतं कृष्म 2, 41, 4. 3, 41, 8. अत्रैव  
लभित् वप्तम् 10, 18, 9. Kauç. 79. पृथिवीम् नि दैदानीकृ वेण वा RV. 10,  
119, 9. 173, 2. AV. 7, 12, 4. 8, 1, 1. 3. 18. इहु प्राणा जनय पत्ये श्रम्मे 14, 2,  
24. 29. इहु रतिरिह रेमधम् VS. 8, 51. Çat. Br. 1, 8, 1, 14. 7, 5, 2, 12. इहु-इहु  
इहु३ इत्यभिषुणोत्त 10, 6, 5, 4. परिमीर्या संप्रविश्य गर्भा भूवेण जायते M.  
9, 8. N. 9, 32. इत्तेव ते परे द्वये युतिं च परमामिहु (vor unsern Augen) 12,  
52. 4, 15, 16. कथमागमनं चेहृ N. 3, 21. 22. 12, 38. 18, 12. आपेहु 13, 24.  
16, 4. R. 1, 8, 15. 17. 5, 1, 20. Hit. 19, 3. Vid. 72. 115. 139. 207. hier auf  
Erden, hienieden Çat. Br. 3, 2, 4, 1. 6, 22. 10, 5, 2, 16. नैवेद् किं चनाप्र  
शासीत् 6, 5, 1. तेषामिहु न पुनावृत्तिरस्ति 14, 9, 4, 18. 4, 24. 28. M. 1, 42.  
2, 2. 4. 5. 2, 166. N. 13, 18. 24, 33. Hit. I, 29. 78. Vid. 2. इहु — अमृतं M.  
3, 181. 5, 55. 9, 322. 12, 89. इहु — परत्र 5, 166. PAÑKAT. II, 24. RAGH. 1,  
69. इहु — प्रेत्य M. 2, 9. 26. 146. u. s. w. R. 2, 27, 6. इहु — परलोके M. 5,  
153. bisweilen liegt auf dem hienieden ein so geringer Nachdruck, dass  
man das Wort in der Uebersetzung ganz übergehen muss, M. 8, 222.  
228. 10, 93. Daç. 1, 11. Hit. I, 163. hier in diesem Lehrbuch oder System  
Nir. 2, 5, 5. M. 1, 79. 2, 143. 149. 3, 25. Suça. 1, 35, 19. Hit. Pr. 7. hier, in  
diesem Falle Siddh. K. zu P. 1, 1, 28. in comp. mit स्थ hier seind, sich hier  
befindend Nir. 7, 23. MBh. 3, 11322. R. 1, 73, 5. 2, 21, 28. 82, 14. 8, 63, 5.  
4, 58, 33. Çak. 28, 11. KATH. 13, 94. इहु verbindet sich oft mit einem  
vorang. oder folg. loc.: लोके hier in der Welt, in dieser Welt M. 3, 141.  
10, 58. 12, 102. PAÑKAT. I, 5. लोकिषु MBh. 13, 1537. स्थाने R. 1, 47, 18. भुवि  
Çak. 43, v. l. भरण्य N. 12, 20. नगरे Vid. 191. शास्त्रे P. 1, 1, 49. Sch. जन्मनि  
KATH. 13, 134. समये Hit. 104, 15. इहु tritt mit dem loc. an den Anfang  
eines comp.: इहुलोकस्थ MBh. 14, 953. 1324. Vgl. एक्लोकाकिं. Substanti-  
visch auf einen vorher erwähnten Gegenstand hinweisend: दोषान्यास्य मे ब्रूहि पदि सतीकृ (in ihm) केचन S. 2, 21. महति तिहु (d. i. त-  
रंगे) लहरी H. 1075. AK. 2, 9, 9. — 2) jetzt, nun: अशुः कर्त्ता एव उत्तेह  
कर्त्तः RV. 1, 161, 8. इहु ब्रैवीत् य ईमङ्गु वेदे 164, 7. 18. 8, 84, 5. 10, 87, 8.  
तपिल्लुहु ब्रैवः AV. 7, 2, 1. 55. — 3) इहुहु hier und da; von da und dort;  
jetzt und jetzt, d. h. wiederholt: (समनवत्त) इहुहु वृत्तिर्वित्ता पदामन्  
RV. 5, 30, 10. इहुहु जाता समवावशीताम् 1, 181, 4. 3, 60, 1. 4, 43, 7. 5, 47,  
5. इहुहुषां कृपुहि भोजनानि ये वृक्षिष्ठे नमोवृक्षिः न ब्रामुः 10, 131, 2. इ-  
हुहुवे यज्ञं मौरुत आ वृणो 7, 39, 11.  
इहुहुतु und इहुहुचित् (इ+क्र० und चिऽ) adj. dessen Wille und Ge-  
danke hierher geht AV. 18, 4, 38.  
इहुत्य (von इहु) adj. hiesig P. 4, 2, 104, Sch. KATH. 13, 10. Daçak. 98,  
9. Davon इहुत्यक, f. इहुत्यिका P. 7, 3, 44, Värtt. 2, Sch.  
इहुत्र (von इहु mit einem zweiten loc.-suff.) adv. hienieden VjutP. 80.  
इहुद्वितीया und इहुपश्चमी (इहु + द्वि० und प०) gaṇa मपूरुष्यसकादि zu  
P. 2, 1, 72.  
इहुमोडान (इहु + मो०) adj. dessen Güter, Gaben hierher kommen AV.  
18, 4, 49.  
इहुस्थान (इहु + स्थान) adj. dessen Ort, Aufenthalt hier auf Erden ist  
Nir. 7, 23.  
इहुक्षमातर् (इहु + क्षमा०) adj. du. °रा von deren (Indra und  
Agni) Müttern die eine hier, die andere dort ist: सुमानो वा जन्मिता  
धातुरा यवं प्राविक्षेहुमातरा RV. 6, 39, 1.